

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना कनिष्ठ
अभियंता पदावर पदोन्नती अथवा कालबद्ध
पदोन्नती देताना वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे
अर्हता परीक्षेतून सूट मिळणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन निर्णय क्रमांक: परीक्षा १०१३/प्र.क्र.१८५/आस्था-२,
मंत्रालय, मुंबई-४०००३२,
तारीख: ३१ जुलै २०१३.

वाचा

- १) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: इएक्सडी १०७६/४५२/१७, दि. २८ नोव्हेंबर, १९७९.
- २) शासन अधिसूचना, सा. बां. वि. क्रमांक: आरटीआर १०८९/११८३/आस्था-२, दि. १ जानेवारी, १९९८.
- ३) शासन अधिसूचना, सा. बां. वि. क्रमांक: सेप्रनि १०९७/२३७/आस्था-२, दि. ९ नोव्हेंबर, १९९८
- ४) शासन अधिसूचना, सा. बां. वि. क्रमांक: सेप्रनि १००३/प्र.क्र.८४/आस्था-२, दि. २९ मार्च, २००६
- ५) शासन परिपत्रक, सा.प्र.वि. क्रमांक: परीक्षा-१००८/४३८/प्र.क्र.२६/२००८/१७, दि. ४ डिसेंबर, २००८,
- ६) शासन परिपत्रक, ग्रा.वि. व ज.सं.विभाग क्रमांक: पदनि-३९०८/प्र.क्र.५८६/आस्था-१०, दि. २३ ऑगस्ट, २०१०

प्रस्तावना

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे नियम , उपरोक्त संदर्भाकित दि. १ जानेवारी, १९९८ च्या अधिसूचनेन्वये प्रसिध्द करण्यात आले आहेत. या नियमात सुधारणा करून दि. ९ नोव्हेंबर, १९९८ च्या अधिसूचनेन्वये “सुधारणा नियम” प्रसिध्द करण्यात आले आहेत. या नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा आणि अभियांत्रिकी अधिकारी महाविद्यालय यांच्याकडून घेण्यात येणारी कनिष्ठ अभियंता या पदाची विभागीय/अर्हताकारी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातून योग्यतेच्या अधीन सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीने नियुक्ती देण्याची तरतूद आहे. परंतु, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना त्यांच्या वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता पदाच्या पदोन्नतीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नसल्याने पदोन्नती अथवा कालबद्ध पदोन्नती/आश्वासित प्रगती

योजनेचा लाभ मिळत नाही. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून सदर परीक्षेतून सूट देण्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून शासनाकडे येत असून या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या.

२. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून वयाच्या ४५ वर्षांनंतर परीक्षेतून सूट देण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाखल करण्यात आलेल्या मूळ अर्ज क्र.९६३/२०१० (सार्वजनिक बांधकाम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना विरुद्ध राज्य शासन) संदर्भात मा. न्यायाधिकरणाने दि. ४/२/२०११ रोजी असे आदेश दिले आहेत की, (१) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना त्यांच्या वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात यावी व तदनंतर त्यांना कालबद्ध पदोन्नती/आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा. (२) सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना वयाच्या ४५ वर्षांनंतर परीक्षेतून सूट देण्याबाबत दि. ८ सप्टेंबर, २०१० च्या मा. न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. (३) ४५ वर्षे वय पूर्ण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना विभागीय परीक्षेतून सूट देण्यासंबंधीची कार्यवाही मा. न्यायाधिकरणाच्या निर्णयाच्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत करावी .

३. मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या उपरोक्त निकालाच्या विरोधात राज्य शासनाच्या वतीने मा. उच्च न्यायालयात अपिल करण्यात आले होते. सदर अपिल क्र.८४२८/२०११ (अपिल क्र.६२१२/२०११, अपिल क्र.११२६/२०११, अपिल क्र.१११०/२०११ सह) वर दि.९/११/२०११ रोजी निर्णय देताना उच्च न्यायालयाने शासनाच्या सर्व याचिका खारिज केल्या. मा.उच्च न्यायालयाच्या सदर निकाला विरुद्ध राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्र.३६२५ ते ३६२८/२०१२ वर दि.५/४/२०१३ रोजी निकाल देताना विशेष अनुज्ञा याचिकेसह सर्व अपिल खारिज केले. सदर निकालाच्या अनुषंगाने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना वयाच्या ४५ वर्षांनंतर व्यावसायिक परीक्षेतून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या संदर्भात आता शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय

मा. न्यायाधिकरणाचे वरील आदेश, सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त दिनांक २८ नोव्हेंबर, १९७९ च्या शासन निर्णयान्वये व दिनांक ४ डिसेंबर, २००८ च्या परिपत्रकान्वये निर्गमित केलेले आदेश विचारात घेऊन, सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना कनिष्ठ अभियंता पदावरील पदोन्नती/ कालबद्ध पदोन्नती/आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता पदावरील पदोन्नतीसाठीची परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात येत आहे. त्यानुसार, संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी / अधीक्षक अभियंत्यांनी पात्र कर्मचाऱ्यांना सूट देण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तदनंतर पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती/ सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ नियमानुसार देण्याची कार्यवाही करावी.

२. या आदेशाच्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये आवश्यक ती सुधारणा स्वतंत्रपणे करण्यात येत आहे

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८०५११२०१३७११८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

फु. स. मेश्राम
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व मुख्य अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग,
२. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई
३. मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम मंडळे,
४. सर्व अधीक्षक अभियंते, सार्वजनिक बांधकाम मंडळे,
५. सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
६. उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
७. उपसचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
८. सहसचिव (सेवा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. मुख्य अभियंता व सहसचिव, सा. बां. विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. सर्व सह/ उपसचिव, सा. बां. विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. सर्व अवर सचिव, सा. बां. विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. सर्व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१४. निवडनस्ती. (का. आस्था-२)